# STEPHANOTIS FINANCE LIMITED

### (FORMERLY: VORA CONSTRUCTIONS LTD)

24th June, 2021

To,
Department of Corporate Services **BSE Ltd.,**Phiroze Ieejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

**BSE Script Code: 512215** 

Subject: Submission of clippings of the Audited Financial Results published in the newspapers pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

In terms of Regulation 47(1)(b) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, (as amended), please find enclosed herewith the newspaper clippings of the Audited Financial Results of the Company for the year and quarter ended 31st March, 2021, published today in the English newspaper i.e. "The Free Press Journal" and Marathi newspaper i.e "Navshakti" dated June 24th, 2021 for your kind reference.

You are requested to take note of the above.

Thanking you,

Yours faithfully, For STEPHANOTIS FINANCE LIMITED

Sd/-

Rashmi Raturi

Company Secretary & Compliance Officer

Mob No.: 9820884310

Encl: As above

APPENDIX- IV [See Rule 8(1)]\ POSSESSION NOTICE [For Immovable Property]

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Central Bank Of India under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest [Act], 2002 (54 of 2002) an in exercise of the powers conferred under Section 13 (12) read with [Rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice dated 10.02.2021 calling upon the borrowers Mr. Rukmaji Laxman Tambe, & Mr. Abhay Rukmaji Tambe, and also the guarantors Mr. Patil Sambaji Mahadeo & Mr. Gaikwad Ratnakar Harkuji, to repay the amount mentioned in the notice being Rs 38,42,458.00/-[In Month 2016]

Harkuji, to repay the amount mentioned in the notice being Rs 38,42,458,00/- (In Words, Rupees Thirty Eight Lakhs Forty Two Thousand Four Hundred and Fifty Eight Only) within 60 days from the date of receipt of the said notice with further interest and incidental charges w.e.f 09.02.2021.

The borrower/co-borrower having failed to repay the amount notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under sub- section (4) of section 13 the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 on this the 18th day of June of the Year, 2021

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge with the property and any dealings with the property will be subject to the charge of Central Bank Of India (name of Institution) for an amount **Rs 38,42,458.00/**-(Rs. Thirty Eight Lakhs Forty Two Thousand Four Hundred and Fifty Eight only) and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section(8) of Section (13)

of the Act in respect of time available to redeem the secured ass

of the Act in respect of time available to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Primary Security: Equitable Mortgage of Flat No, 202/A, on 2nd Floor, admeasuring 628 Sq.Ft (Built-Up Area), A-202, 2nd Floor, Blue Galaxy-III, Wing-A, C.S. Road, Anand Nagar, Opposite Vidhya Mandir School, Off. S.V Road, Dahisar East, Mumbai - 400 068. Boundary On the North by:- partly by 18.3 mtrs. wide D.P.Road and partly by land bearing C.T.S.No.1189. On the South by-by land bearing C.T.S.No.1171 (part) and 1183(part). On The East by-partly by 13.4 mtrs.wide D.P.Road and by land bearing C.T.S.No.1189. On the West by-by land bearing C.T.S.No.1171 (part).

Date: 18.06.2021 Place: Mumbai

AUTHORISED OFFICER CENTRAL BANK OF INDIA

Place : Mumbai

Date: 22-06-2021

SYNTHIKO FOILS LIMITED
CIN: L27200MH1984PLC033829
Regd. Office: 84\1 84\2 JAMSAR ROAD JAWHAR PALGHAR- 401603.

Sr. No.	Particulars		Year ended 31.03.2021	31.03.2020
		Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	593.78	2642.91	3164.29
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	30.02	50.12	73.37
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	30.02	50.12	60.81
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	22.33	38.22	46.36
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	22.33	38.22	46.36
6	Equity Share Capital	87.00	87.00	87.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	385.26	385.26	347.04
8	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic	*1.28	2.20	2.66
	(b) Diluted	*1.28	2.20	2.66

Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website.

Date: 23.06.2021

BHAVESH DADHIA MANAGING DIRECTOR DIN NO: 00726076

Website: www.kimcfinsen.com   Email: investor.corporate@kimc.com   KIMC FINSE   Tel. No: 022 4094 5500   OIN: L67120MH1998PLC113888   EXTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDE   MARCH 31, 2021   (₹ in Lakh						
Sr No	Particulars	Quarter ended 31-03-2021 (Audited)	Quarter ended 31-12-2020 (Unaudited)	Quarter ended 31-03-2020 (Audited)	Year ended 31-03-2021 (Audited)	Year ended 31-03-202 (Audited
1	Total income from operations (net)	38.90	15.92	46.04	96.33	152.9
2	Net Profit/ (Loss) for the period before tax (before exceptional items)	(50.52)	(51.70)	9.45	(146.67)	(71.93
3	Net Profit/ (Loss) for the period after tax (after exceptional items)	(37.57)	(51.68)	14.19	(134.80)	(69.82
4	Net Profit for the period after tax (after exceptional items)	(37.57)	(51.68)	14.19	(134.80)	(69.82
5	Total Comprehensive Income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	401.70	31.06	(18.49)	797.77	(89.66
6	Paid up Equity Share Capital (Face value of ₹10/- each)	392.64	392.64	392.64	392.64	392.6
7	Other Equity excluding Revaluation Reserves	-	-	-	-	
8	Earning Per Share of ₹10/-each (not annulised for the interim period)					
	Basic : Diluted:	(0.96) (0.96)	(1.32) (1.32)	0.36 0.36	(3.43)	(1.7

Regulations, 2015. The said results alongwith the Audit Report of the Statutory Auditors are available on BSE Limited ('BSE') website (URL:www.bseindia.com) and on the Company's Website (URL:www.kjmcfinserv.com).The Financial Results were reviewed by the Audit Committee and by the Board of Director at their Meeting held on 22nd June 2021.

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

	MAR	CH 31, 202	21	(₹ in Lakhs)		
Sr No	Particulars	Quarter ended 31-03-2021 (Audited)	Quarter ended 31-12-2020 (Unaudited)	Quarter ended 31-03-2020 (Audited)	Year ended 31-03-2021 (Audited)	Year ended 31-03-2020 (Audited)
1	Total income from operations (net)	118.36	98.35	118.05	440.14	463.66
2			(56.81)	15.89	(114.90)	(66.86)
3	Net Profit/ (Loss) for the period after tax (after exceptional items)	(43.99)	(55.94)	41.06	(117.13)	(70.88)
4	Net Profit for the period after tax (after exceptional items)*	(705.38)	250.88	59.05	(155.34)	(78.72)
5	Total Comprehensive Income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]		419.95	(12.68)	2,209.00	(153.27)
6	Paid up Equity Share Capital (Face value of ₹10/- each)	392.64	392.64	392.64	392.64	392.64
7	Other Equity excluding Revaluation Reserves				4837.45	2637.32
8	Earinig Per Share of ₹10/-each (not annulised for the interim period)					
ı	Basic:	(17.96)	6.39	1.50		(2.00)
	Diluted:	(17.96)	6.39	1.50	(3.96)	(2.00)

\* Includes share of Profit/(Lossess) of Associates

Note: The above is an extract of the detailed format of Audited Quarterly and Year Ended of Financia Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Financial Results were reviewed by the Audi ommittee and by the Board of Director at their meeting held on 22nd June, 2021. The full format of th Audited Quarterly and Year Ended of Financial Results are available on the Stock Exchange websites iz www. bseindia.com. The same is also available on company's website viz www.kjmcfinserv.com

For and on behalf of Board KJMC CORPORATE ADVISORS (INDIA) LIMITED

Place: Mumbai. Date: June 22, 2021

GIRISH JAIN WHOLE TIME DIRECTOR DIN: 00151673

Place : Mumbai

Date: June 23, 2021

# STEPHANOTIS FINANCE LIMITED

(Formerly known as VORA Constructions Ltd) CIN: L45200MH1985PLC036089 Regd Off: 3, Ground Floor Durga Chambers, Veena Industrial Estate, Off Veera Desai Road, Andheri (West) , Mumbai MH 400053 IN

STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS

As po	er Schedule III Division III					(Rs. In Laki
Sr. No.	Particulars	Qu	arter Ended	Twelve Months Ended	Twelve Months Ended	
	CONTINUING OPERATION	31-Mar-21 (Audited)	31-Dec-20 (Unaudited)	31-Mar-21 (Audited)	31-Mar-20 (Audited)	
1	Total Revenue from Operation	18.24	18.95	14.63	74.31	179.97
2	Profit/(Loss) before Exceptional Items and Tax	(2.15)	(0.44)	(105.68)	(2.07)	16.17
3	Profit/(Loss) before Tax (after Exceptional Items)	(2.15)	(0.44)	(105.68)	(2.07)	16.17
4	Profit/(Loss) after Exceptional Items and Tax	(1.69)	(0.34)	(89.73)	(1.61)	12.12
5	Total Comprehensive Income for the period (after tax)	6.83	0.73	(67.55)	5.84	5.15
6	Paid -up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	644.94	644.94	644.94	644.94	644.94
7	Other Equity as per Balance Sheet	1871.32	-	1865.48	1871.32	1865.48
8	Earning per Equity Share					
	1. Basic	(0.03)	(0.01)	(1.39)	(0.03)	0.19
	2. Diluted	(0.03)	(0.01)	(1.39)	(0.03)	0.19

with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and Company's website

> By Order of the Board For STEPHANOTIS FINANCE LIMITED

SURESHBABU MALGE (DIN: 01481222) **Managing Director** 

### **VASWANI INDUSTRIES LIMITED**

CIN:L28939CT2003PLC015964

Regd. Office: BAHESAR ROAD, NEAR CYCLE PARK, VILL. SONDRA PHASE-II, INDUSTRIAL AREA, SILTARA RAIPUR (C.G.) 493221

Audited Standalone Financial Results for the Quarter & Year Ended 31.03.2021

L.,							in Lakhs)
S.	Portiouloro.			Quarter en		Year e	
NO.	Particulars		31-Mar-2021			31-Mar-21	
_				(Unaudited)		(Audited)	
1	Revenue from operations:		10,411.17	· '		31,433.77	
	Other Income	l	29.82	6.19	124.41	46.54	208.12
III	Total Income from Operations	+	10,440.98	9,662.40	9,270.66	31,480.30	35,452.24
IV	EXPENSES						
	a. Cost of materials consumed		7,429.83	6,941.57	'	21,062.25	
	b. Cost of traded goods sold		1,068.81	1,199.67	4,848.12	1	
	c. Changes In inventories of finished goods		68.96	(284.51)	(193.70)	ı	, ,
	d. Employees benefits expenses		184.14	158.75	160.02		542.60
	e. Finance costs		230.94	255.99	263.45	940.67	1,026.60
	f. Depreciation and amortisation expenses		106.97	108.08	133.51	432.86	
	g. Other Expenses		1,164.69	1,031.61	1,083.30	3,716.47	3,452.43
	Total expenses (a+b+c+d+e+f+g)	l IV	10,254.35	9,411.16		30,966.04	35,435.85
٧	Profit/(Loss) before exceptional items and tax	(III-IV)	186.64	251.24	1,151.32	514.26	16.38
VI	Exceptional items		-	-			
VII	Profit/Loss before and tax	V-VI	186.64	251.24	1,151.32	514.26	16.38
VIII	Tax Expense						
	a) Current Tax		-	-	-	-	-
	b) Deffered Tax		18.24	66.03	402.18	108.08	268.53
ΙX	Profit/Loss) for the period	VII-VIII	168.40	185.21	749.15	406.18	(252.14)
X	Other comprehensive income						
	A.(i) Items that will not be reclassified to		14.74	-	9.18	14.74	936.83
	profit and loss:						
	(ii) Income tax relating to items that will not						
	be reclassified to profit or loss		-	-	-	-	(161.92)
	B.(i) Items that will be reclassified to						
	profit or loss		-	-	-	-	-
	(ii) Income tax relating to items that will be						
	reclassified to profit or loss		-	-	-	-	-
ΧI	Total Comprehensive Income for the period	IX-X	183.14	185.21	758.33	420.93	522.77
	[Comprising Profit (Loss) and Other						
	comprehensive Income for the period]						
XII	Paid-up Share Capital (par value Rs. 10/-						
	each fully paid up)		3,000.00	3,000.00	3,000.00	3,000.00	3,000.00
XIII	Earnings per equity share (Par value						
	Rs. 10/- each)						
	i) Basic		0.56	0.62	2.50	1.35	(0.84)
	ii) Diluted"		0.56	0.62	2.50	1.35	(0.84)
	1 /				ER OF THI		, , ,
				D. OND	0: ::::	ב הפעונה	

FOR VASWANI INDUSTRIES LIMITED Sd/- YASHWANT VASWANI Director Sea

DIN: 01627408

(₹ in Lakhs

Place: Raipur Date: 22.06.2021

> Circle SASTRA Mumbai Central PNB Pragati Tower, 1st Floor, Plot C-9 Block- G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051,

Together for the better

CORRIGENDUM

Refer E-Auction Sale Notice published in Free Press Journal on 09.06.2021 and Nav Shakti on 09.06.2021 in the Sr. No. 2 of TERMS AND CONDITIONS OF E-AUCTION SALE, have been wrongly mentioned. Please read the correct TERMS AND CONDITIONS OF E-AUCTION SALE as under:

2. The intending Bidders/ Purchasers are requested to register on portal (https://www.mstcauction.com) using their mobile number and email-id. Further, they are requested to upload requisite KYC documents. Once the KYC documents are verified by e-auction service provider (may take 2 working days), the intending Bidders/ Purchasers has to transfer the EMD amount using online mode in his Global EMD Wallet by 28.06.2021 before the e-Auction Date and time in the portal. The registration, verification of KYC documents and transfer of EMD in wallet must be completed well in advance, before auction.

The other terms & conditions will be remained unchanged.

Date: 24.06.2021

pnb punjab national bank

# **PUBLIC NOTICE**

Notice are hereby given to all public at large that (1) Mr. Firdosh Phiroze Siganporia and (2) Mrs. **Ruby Nozer Sheriar** owners of Flat No. 15, 3rd Floor, Green Park Bandra Green Park Co-operative Housing Ltd., St. Paul Road Bandra, Mumbai – 400050 (hereinafter refrred to as the "said Property") have lost/ misplaced the following original previous title Document in relation to the said

(1) Purchase Agreement/ document of allotment by which Mr. P.S.B. Iyer have acquired the ownership rights of the above said

All person/s are hereby informed not to deal or carry out any transaction with anyone on the basis of the said lost/ missing document. If anyone has already carried out or is in the process o undertaking any such transactio on the aforesaid basis kindly inform the undersigned in writing on the below mentioned address within 7 days from this present otherwise any rights of any nature whatsoever created/ transferred on basis of such missing Documen shall be deemed to have been waived to all intents and purpose.

Sd/-Advocate Tejas Kirti Doshi (022-24365577) B-404, B Wing, Jai Hanuman Nagar, Opp. Kamgar Stadium,

Senapati Bapat Marg, Mumbai – 400028.

Place: Mumbai Date: 24-June-2021



### **IITL PROJECTS LIMITED** CIN: L01110MH1994PLC082421

Regd. office: Office No. 101A, The Capital, G-Block, Plot No. C-70, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051. Tel. No.: 022-4325 0100, Fax No.: 022-2265 1105 Email: iitlprojects@iitlgroup.com, Web: www.iitlprojects.com

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.2021

			Standalone				Conso	lidated	
		Quarter	Ended	Year E	nded	Quarter	Ended	Year Ended	
Sr. No.	Particulars	31.03.2021 Audited	31.03.2020 Audited	31.03.2021 Audited	31.03.2020 Audited	31.03.2021 Audited	31.03.2020 Audited	31.03.2021 Audited	31.03.2020 Audited
1.	Total income from operations	43.84	21.15	43.96		43.84	21.15	43.96	113.67
2.	Net Profit/(Loss) for the period								
	(before tax and exceptional items)	(345.34)	(226.29)	(1,670.58)	(1,786.57)	(339.69)	(230.68)	(1,675.71)	(1,789.23)
3.	Net Profit/(Loss) for the period before tax								
	(after exceptional items)	(345.34)	(226.29)	(1,670.58)	(1,786.57)	(339.69)	(230.68)	(1,675.71)	(1,789.23)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax								
	(after exceptional items)	(345.31)	(226.10)	(1,672.29)	(1,787.32)	(339.66)	(230.49)	(1,677.42)	(1,789.98)
5.	Total comprehensive income for the period								
	[Comprising profit / (loss) for the period (after tax)								
	and other comprehensive income (after tax)]	(345.16)	(225.95)	(1,662.38)	(1,787.10)	(339.51)	(230.34)	(1,667.51)	(1,789.76)
6.	Equity share capital	499.09	499.09	499.09	499.09	499.09	499.09	499.09	499.09
7.	Reserve, excluding revaluation Reserve as								
	per the Audited Balance Sheet	-	-	(6,817.47)	(5,155.09)	-	-	(6,846.83)	(5,179.31)
8.	Earnings per share (EPS) *								
	-Basic and diluted (₹)								
	(Face value : ₹ 10/- per share)	(6.92)	(4.53)	(33.51)	(35.82)	(6.81)	(4.62)	(33.61)	(35.86)

\*Basic and Diluted EPS for all period except year ended 31.03.2020 and 31.03.2021 are not annualised.

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended 31.03.2021 filed with the Stock Exchange under Regulatio 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.iitlprojects. For IITL PROJECTS LIMITED

Dr. B. Sama Chairma DIN: 00007256

Regd. Office: 306, Madhava, C-4, Bandra Kurla Complex Bandra (East), Mumbai-51 Email: cs@joydevelopers.com CIN NO: L65910MH1983PLC031230

OF THE AUDITED FINANCIAL DECLIFTS FOR THE QUARTED AND VEAR ENDED 24<sup>St</sup> MARCH 2024

EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH, 2021								
Particulars		3 Months Ended	Year Ended					
	31/03/2021 Audited	31/12/2020 Unaudited	31/03/2020 Audited	31/03/2021 Audited	31/03/2020 Audited			
Total Income from Operations	14,16,149	10,87,490	9,31,491	44,51,294	38,25,898			
Net Profit / (Loss) before Tax	(56,32,374)	(23,22,187)	(90,57,844)	(1,22,56,212)	(86,31,158)			
Net Profit / (Loss) after Tax	(2,49,88,029)	(23,22,187)	(90,57,844)	(3,16,11,867)	(86,31,158)			
Fotal Comprehensive income for the period (Comprising profit/ (Loss) for the period after tax) and other Comprehensive income after tax)	(2,49,88,029)	(23,22,187)	(90,57,844)	(3,16,11,867)	(86,31,158)			
equity Share Capital (FV Rs.10/- ach)	2,40,32,800	2,40,32,800	2,40,32,800	2,40,32,800	2,40,32,800			
Basic & Diluted Earing Per Share (FV Rs.10/- each)	(10.40)	(0.97)	(3.77)	(13.15)	(3.59)			
Note:								

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended 31st March, 2021, filed with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on company's website at www.joyrealty.in For Joy Realty Limited

Sd/-Bhavin Soni **Managing Director** 

Din No.: 00132135

PRECISIO

Date: 22/06/2021

# PRECISION WIRES INDIA LIMITED

CIN: L31300MH1989PLC054356 Regd. Office: Saiman House, J.A. Raul Street, Off Sayani Road

Prabhadevi, Mumbai - 400 025. INDIA. TEL: +91-22-24376281 FAX: +91-22-24370687, E-MAIL: mumbai@pwil.net, WEB: www.precisionwires.com

**EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2021

> (Rs. in Lakhs except Per Share Data) Quarter Quarter Year

Sr. No.	Particulars	Ended March 31, 2021 (Audited)	Ended December 31, 2020 (Un-audited)	Ended March 31, 2021 (Audited)	Ended March 31, 2020 (Audited)
1	Total Income from Operations	65,467.02	52,262.78	1,72,288.83	1,52,993.07
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,160.89	1,789.35	5,154.65	4,167.72
3	Net Profit/(Loss) for the period (before Tax, after Exceptional and/or Extraordinary items)	2,160.89	1,789.35	5,154.65	4,167.72
4	Net Profit/(Loss) for the period (after Tax, after Exceptional and/or Extraordinary items)	1,669.06	1,361.23	3,931.00	3,182.44
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	1,756.15	1,361.23	4,018.09	3,131.55
6	Equity Share Capital	1,156.36	1,156.36	1,156.36	1,156.36
7	Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet	-	-	30,448.72	27,124.45
8	Earning per Share (before Extraordinary Items) of Rs. 5/- each (quarterly not annualised)	7.22	5.89	17.00	13.76
9	Earning per Share (after Extraordinary Items) of Rs. 5/- each (quarterly not annualised)	7.22	5.89	17.00	13.76

- 1 Previous year's/period's figures have been regrouped/reworked wherever necessary to make them comparable with the Current Year. The figures for the quarter ended 31st March, 2021 are balancing figures between the audited figures of the full financial year and the reviewed year to date figures up to the third quarter of the financial year.
- 2 The above Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2021 have been reviewed and recommended by the Audit Committee and were taken on record and approved by the Board of Directors in their respective meetings held on 23<sup>rd</sup> June, 2021. 3 The format for above results as prescribed in SEBI's Circular CIR/CFD/CMD/15/2015 dated November
- 30, 2015 has been modified to comply with requirements of SEBI's Circular dated July 5, 2016, IND AS and Schedule III [Division II] to the Companies Act, 2013 applicable to companies that are required to The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and Year Ended
- 31st March, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Quarterly Unaudited Financial Results are available on the Exchanges website, of <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a>, <a href="www.nseindia.com">www.nseindia.com</a>, <a href="www.nseindia.com and on the Company's website at www.precisionwires.com
- 5 The Company has only one reportable primary business segment as per IND AS 108, i.e. Manufacturing
- 6 The outbreak of Coronavirus (COVID-19) globally and in India has impacted businesses and economic activities in general. The Company's Production/Sales during the quarter ended June 2020 was majorly impacted due to the nationwide lockdown. However, the same has improved during the remainder of the

By order of the Board Mahendra R. Mehta CMD

Place: Mumbai Date: 23rd June 2021 DIN: 00003558 Adfactors 120

# **GANDHI SPECIAL TUBES LTD**

(CIN-L27104MH1985PLC036004)

Regd. Office: 201-204, Plaza, 2nd Floor, 55, Hughes Road, Mumbai - 400007
Tel no:-91-22-2363 4179 / 2363 4183 / 23635042
Email: info@gandhitubes.com • Website:www.gandhispecialtubes.com

### **EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED AND YEAR ENDED 31st MARCH, 2021.

(Rs In Lakhs except EPS) Quarter Ended Year Ended Quarter Ended

_				<u> </u>
Sr.	Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
No.		31/3/2021	31/3/2021	31/3/2020
		(AUDITED)	(AUDITED)	(AUDITED)
1	Total Income from Operations (net)	4,173.79	11,965.50	2,173.11
2	Net Profit(+)/Loss(-) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,703.47	4,756.63	587.47
3	Net Profit(+)/Loss(-) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,703.47	4,756.63	587.47
4	Net Profit (+) / Loss (-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,281.11	3,615.23	429.69
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax ) and other Comprehensive Income (after tax )	1,362.84	3,700.10	422.76
6	Equity Share Capital	645.93	645.93	645.93
7	Other Equity	-	16,548.67	-
8	Earnings Per Share (EPS) (of RS. 5/- each ) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted	9.92	27.98	3.20
	Basic & Bilatea	5.52	21.50	J.20

Place: MUMBAI Dated: 22 June, 2021

1 The above audited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on June 22, 2021.

2 The Company has only one reportable segment in terms of Ind AS 108.

3 The figures for the quarters ended March 31, 2021 and March 31, 2020 as reported in this financial results are balancing figures between the audited figures in respect of the financial year and the published year to date figures upto the end of third quarter of the relevant financial years. Also the figures upto the end of third quarter had only been reviewed and not subject to audit.

4 The Company's operations are at normalcy and there is no impact of the pandemic on the Company's financials for the year ended March 31, 2021. The management is continuously and closely monitoring the COVID-19 developments and possible effects on its financial condition, liquidity & operations and is actively working to minimize the impact of this unprecedented situation

5 The Board of Directors have recommended buyback of upto 7,66,616 fully paid up equity shares of face value of Rs. 5 each (representing 5.93% of total paid-up equity capital) from the shareholders / beneficial owners of equity shares of the Company on a proportionate basis, through the Tender offer route at a price of Rs. 550 per equity share for an aggregate amount not exceeding Rs. 42.16 Crores. The Buyback is subject to the approval by the shareholders at the ensuing Annual General Meeting of the Company.

6 The Board of Directors have recommended dividend of Rs. 9/- (180 %) per equity share for the financial year ended March 31, 2021, subject to the approval by the shareholders at the ensuing Annual General Meeting of the Company.

7 Figures for the previous periods have been regrouped and / or rearranged and / or reclassified wherever necessary to make them comparable with those of current periods.

8 The above is an extract of the detailed format of Quarterly and Year ended March 31, 2021 Audited Financial Result filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Year ended March 31, 2021 Financial Results are available on the Stock Exchange websites. www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.gandhitubes.com

Chairman & Managing Director

For Gandhi Special Tubes Limited Manhar Gandhi

डॉईश बँक एजी

मागणी सचना सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिट

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर सदर ''ॲक्ट'' असा उल्लेख) च्या कलम १३ (२) अन्वये मागणी सूचना प्रतिक प्रमान प्रमान स्वाप्त क्षार्य क्षार्य कार्य कार्यक्रिया स्वाप्त क्षार्य प्रकार कार्यक्रिया है। प्रति (रितिका मनोज लालवानी, मनोज जिवतराम लालवानी – बी ८०२, विकास परेडाईज, टॉवर एलबीएस, मुलंड पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००८०. रितु ऑटोमोबाईल्स, सर्व्हे क्र. १२५, हिस्सा क्र. १, २

आणि ४, सर्व्हें क्र. ९०, १०/२, सर्व्हें क्र. ९२/८, गाव गोवे, भिवंडी आणि बी-८०२, विकास पॅरेडाईज, टॉव

१, एलबीएस, मुलुंड पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र ४०००८०, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०६. व्ही. जे. ऑटोमोबाईल्स प्रा. लि. संपूर्ण शोरुम, तळ मजला, ए विंग, विबग्योर, पाटीलपाडा, गाव हिरानंदानी इस्टेट जवळ, मुंबई, महाराष्ट्र)

तारण मताः (ए) गाव मुलुड्वा सल्हें क्र. ३०१, ३०२, सीटीएस क्र. ८८०ए, ८८०ण, ८८० बी- १ प्राक्त मोजमापित २०११७.४० ची. मी. किंवा तत्सम मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या उपजिल्हा आणि जिल्हा

नोंदणीतील एलबीएस मार्ग, मुलुंड पश्चिम, मुंबई-४०००८० येथे स्थित त्यावरील उभी रचना किंवा इमारत

मोजमापित ११० चौ. मी. बिल्ट अप क्षेत्र सदर मिळकतीमधील "विकास पॅरेडाईज" अशा जात हमारतीमधील

फ्लॅट क्र. ८०२, ८ वा मजला, टॉवर I, 'बी' विंग, **पूर्वेला किंवा त्या दिशेने**: सर्व्हे क्र. ३०३ द्वारे, **पश्चिमेला** 

किंवा त्या दिशेने: भक्ती रोड असा ज्ञात ३० फूट रोड, उत्तरेला किंवा त्या दिशेने: एलबीएस मार्ग द्वारे दक्षिणेल

संदर्भः रु. २,४७,००,०००/- (रुपये दोन कोटी सत्तेचाळीस लाख मात्र) च्या रकमेकरिता एकत्रित

मिळकतीच्या सापेक्ष **कर्ज खाते क्र. ३**०००३४०२७१७००१९ ज्याअर्थी डॉईश बँक एजी जिचे व्यवसायाचे एक ठिकाण आहे. बी१, निरलॉन नॉलेज पार्क, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे

गोरेगाव पूर्व, मुंबई ४०००६३ (''बँक'') येथे यांनी तुम्हाला पतसुविधा वाढवून दिल्या. सदर पतसुविधा या वरील नमूद मिळकतीवरील (''तारण मत्ता'') गहाणाद्वारे इतर बाबीसह सुरक्षित आहेत.

तुम्ही कर्ज खात्यामध्ये आर्थिक शिस्त राखण्यास कसूर केली आहे आणि बँकेकडे असलेल्या खात्याच्य

. सनकानमार तेथे त्यावरील व्याज आणि २० मे २०२१ रोजीम थकीत महल थकबाकी (उपार्जित विलंब

भारासह) च्या मार्गाने रु. २,६०,०५,९६१.९१ (रुपये दोन कोटी साठ लाख पाच हजार नऊशे एकसष्ट

**किंवा त्या दिशेने**: सीटीएस क्र. ८८०-सी द्वारे

### तासगावात होणार शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र

प्रतिनिधी/मुंबई

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू करण्यास तत्वतः मान्यता दिली असून उपकेंद्र सुरू करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू करण्यासंदर्भात बैठक झाली. बैठकीला आमदार स्मनताई पाटील, उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, ॲड. धैर्यशील पाटील, रोहित पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा ) यांचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू व्हावे असे अनेक दिवसांपासूनचे स्वप्न होते ते पूर्ण करण्याची संधी मला मिळाली ही समाधानकारक बाब आहे. या उपकेंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होईल. उपकेंद्र तातडीने सुरू करण्यासाठी शासन स्तरावर सर्व सहकार्य करण्यात येईल असे मंत्री उद्य सामंत यांनी यावेळी सांगितले



जाहीर सूचना

सोसायटी नोंदणी प्रमाणपत्र गहाळ

सूचना याद्वारे देण्यात येते की, प्रवेश

को.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी

लिमिटेड चे २७.०४.१९७४ रोजीचे मूळ

सोसायटी नोंदणी प्रमाणपत्र धारक क्र.

बीओएम/एचएसजी/४१४२/१९७४ हे

इंग्वले आणि /किंवा गहाळ झाले आहे आणि

ते अथक शोधानंतरही ते सापडले नाही आणि

सोसायटीने कस्तरबा मार्ग पोलिस स्टेशन

बोरिवली पूर्व येथे ०३.०६.२०२१ रोजीस क्र.

९९५/२०२१ अन्वये एनसी दाखल केली

जर कोणालाही सोसायटी नोंदणी प्रमाणपत्र

सापडल्यास निम्नस्वाक्षरीकार म्हणजेच

सोसायटीचे ऑफिस बॅरिअर्स प्रवेश

सीएचएसएल, कस्तुरबा क्रॉस रोड क्र. ९

जेस्ताराम कपाडिया रोड, बोरिवली, (पू),

मुंबई - ४०००६६ येथे या तारखेपासून १५

प्रवेश को.ऑपरेटिव्ह हाऊसिंग

सोसायटी लिमिटेड करिता

श्री. जयेश एम. दलाल, सचिव

(+९१-९६१९७०४३७६)

श्री. महा महेश एस.

रघवंशी. अध्यक्ष

(+98-96989888)

जाहीर सूचना

प्रशील म्हणजेच १) सौ. कृपा अमर पोपट

(लग्नापूर्वी) कृपा पुष्पक दवे २) श्री. विशाल पुष्पव

दवे हे गणेश गावडे रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०० ०८० येथे स्थित देढिया अपार्टमेंट्स को-

ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. (नोंदणी क्र

१९८३)(यानंतर सदर सोसायटी असा उलेख) च्या

देढिया अपार्टमेंट्स अशा ज्ञात बिल्डिंगीच्या १ल्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. ३ धारक निवासी परिसर

(यानंतर सदर परिसर असा उल्लेख) च्यासह शेअ

प्रमाणपत्र क्र. ४ मध्ये स्थापित विभिन्न क्र. १६ ते २०

(दोन्ही एकत्रित) धारक सदर सोसायटीचे प्रत्येकी रू

. २०/- चे ५ पूर्ण भरणा शेअर्स (यानंतर सदर शेअर्स

असा उल्लेख) च्या संदर्भामध्ये मालक आहेत. सदर परिसराच्या संदर्भामध्ये कागदपत्र म्हणजेच मेसर्स

देढिया बिल्डर्स आणि श्री. पुष्पक हरेश्वर दवे

यांच्यामधील निष्पादित दिनांक १ डिसेंबर १९८०

रोजीचा करार हे आहेत. सदर श्री. पुष्पक हरेश्वर दव यांचे २३ मे, २०२१ रोजीस निधन झाले असून

त्यांच्या पश्च्यात हिंदू सक्सेशन ॲक्ट,१९५६च्या तरतूदीनूसार जो त्यांच्या मयताच्या वेळी असलेल्य

कायद्यानुसार माझ्या अशिलांना त्यांचे एकमेव वारस

केले आहेत. श्रीमती. भावना पुष्पक दवे, सदर मयत

श्री. पुष्पक हरेश्वर दवे यांची पत्नी यांचे त्यांच्या

पूर्वीच ६ एप्रिल, २०२१ रोजीस निधन झाले. श्रीम

हंसाबेन हरेश्वर दवे सदर मयत श्री. पष्पक हरेश्वर दवे

यांची आई यांचे त्यांच्या पूर्वीच १५ ऑक्टोबर

२००६ रोजीस निधन झाले. सदर परिसराच्य

संदर्भामध्ये १ दिसेंबर १९८० रोजीचा करार ह

हरविले/गहाळ झाले आहे आणि अथक प्रयत्नांच्या

शोधानंतरही शोधुन सापडण्यासारखा नाही. जर कोणत्याही व्यक्ती बँक वित्त संस्था यांना सदर

परिसराच्या संदर्भामधील १ डिसेंबर १९८० रोजीचा

कराराचा ताबा असल्यास किंवा सदर परिसर किंवा

ऱ्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये किंवा

विरोधात मयत श्री. पुष्पक हरेश्वर दवे मार्फत

कोणताही हक्क, नामाधिकार, हितसंबंध, दावे किंवा

मागणी जसे की, विक्री, अदलाबदल, भाड्याने देणे,

भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स,

मार्गाचा हक्क, सुविधाधिकार, कुळवहिवाट

भोगवटा, अभिहस्तांकन, गहाण, वारसाहक,

अंत्यदान, उत्तराधिकारी, बक्षीस, धारणाधिकार,

प्रभार, निर्वाह, विश्वस्त, मुळ नामाधिकार

विलेखाचा ताबा किंवा कोणतेही भार, कौटुंबिक

व्यवस्था/तडजोड, कोणत्याही न्यायालयाचा आदेश

किंवा हुकुम, कंत्राट, करार, विकास हक्क किंवा अन

लिखित कागदोपत्री पूराव्यासह माझ्या खालील नमु

पत्त्यावर या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४(चौदा

दिवसांच्या आत कळविणे आवश्यके आहे, कसूर

केल्यास, असे समजले जाईल की, तेथे सद

परिसराच्या संदर्भामध्ये तसे दावे आणि मागणी ह्यात

नाहीत आणि नंतर तशा व्यक्तींचे दावे आणि मागर्ण

जर असल्यास ते सर्व इच्छा आणि हेतुनुसार त्यागित

आणि परित्यागित समजले जातील आणि सद

परिसराचे नामाधिकार स्पष्ट, पणनयोग्य आणि सव

विकास ठक्क

वकील उच्च न्यायाल

दुकान क्र. २, अंबे धाम

अंबाजी धाम मंदिर जवळ

प्रिमायसेस को-ऑप. सोसा. लि.

एम.जी. रोड, मुलुंड (पश्चिम),

भारांपासून मुक्त समजले जातील

मुंबई, दिनांक २४ जून, २०२१.

टी/६२८२

बीओएम/एचएसजी/

आहे

दिवसांत कळवावे.

२३ जून, २०२१ रोजी

# अमरावती विमानतळाच्या कामाला गती देणार - पालकमंत्री ठाकूर

Place : Mumbai

Date: 22-06-2021

यांच्यादारे प्रदान केलेले असेल तर.

संपर्क साधावा.

दिनांक : २४.०६.२०२१

punjab national bank

जाहीर सूचना

(मे. कारू मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड व मे. कारू मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कर्जदार यांना

ज्याअर्थी मे. कारू मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड (अपूर्व कर्जन्यर म्हणून संदर्भित) त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता फ्लॅट क्र. १००२, १० वा मजला, साईनाथ पार्क सीएचएस लि., बी विंग, नीलम नगर, गावन पाडा, मुलंड पूर्व,

मुंबई ४०० ०८१ यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून बीओ : घाटकोपर पश्चिम( ०४५६) यांच्याकडून पत सुविधा प्राप

. केली होती. कर्जदार यांच्याद्वारे सदर कर्ज रक्कमेचे प्रदान करण्यास वारंवार कसूर होत असल्याने कर्जदार यांचे खाते

बँकेद्वारे अकार्यरत मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे व सदर खाते उर्वरित रक्कम रु

४,००,९८,४७८.९७ दि. २८.०६.२०२० अनुसार पुढील व्याज व मूल्याचे प्रदान होईपर्यंत अकार्यरत करण्यात

सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट

(सरफैसी कायदा) २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत मागणी सूचना दि. २६.१०.२०२० रोजी कर्जदार यांना

. प्रंपूर्ण रक्कमेचे प्रदान करण्याकरिता जारी करण्यात आली होती. कर्जदारांचे बुक डेब्ट्स व अन्य रिसीव्हेबल

बँकेकडे तारणगहाण/ प्रभारित असेल व सदर प्रतिभूत मालमत्ता बँकेकडे गहाण असेल. सूचना याद्वारे **मे. कारू मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड** (कर्जदार) यांना देण्यात येते की, त्यांचे कर्जदार यांच्याकडून

थिकत रक्कम व त्यावरील व्याजाची वसुली करावी व **मे. कारू मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड** (कर्जदार) यांचे सर्व

कर्जदार यांनी अधोहस्ताक्षरित यांना वा त्या व्यतिरिक्त कोणाही व्यक्तीस वा कर्जदार यांच्याकडून सदर कर्ज वा कोणत्याही भागाचे वा कोणतेही व्याज यांचे प्रदान करून घ्यावे. कर्जदार यांनी याद्वारे अधोहस्ताक्षरित यांना संपूर्ण

थिकत रक्कमेचे प्रदान करावे. अधोहस्ताक्षरित यांना केलेले वसुलीचे प्रदान हे वैध मानण्यात येईल जर कर्जद

पुढे, सरफैसी कायदा, २००२/ नियम यांच्या तरतूदीच्या अंतर्गत सदर ॲक्टच्या अनुच्छेद २९ अंतर्गत सूचना

ण्यात येईल. जर कोणतीही चौंकशी करावयाची असल्यास त्यांनी कृपया अधोहस्ताक्षरित यांना वैयक्तिकरित्य

वार्ताहर/अमरावती

अमरावती येथून विमानसेवा सुरु होण्याच्या दृष्टीने विमानतळाची कामे पूर्ण करण्यांच्या हालचालींना वेग आहे. विमानतळाच्या अद्ययावतीकरणाच्या शासनाच्या निर्णयानुसार अत्याधुनिक विमानतळ अमरावतीत साकारण्यासाठी अपेक्षित कामे होणे आवश्यक आहेत. याबाबत

सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार निधी उपलब्धता व इतर बाबींसंदर्भात लवकरच मुंबई येथे बैठक घेण्यात येईल व आवश्यक निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री यशोमती ठाकर यांनी

प्रकारची विमाने उतरण्याची सोय होण्यासाठी धावपद्मीचा विस्तार करण्यात येत आहे व येथे रात्रीच्या वेळी विमाने उतरण्याची सुविधाही निर्माण विमानतळाला भेट देऊन पालकमंत्री होणार आहे. त्यामुळे एमएडीसी यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांशी प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा करून चर्चा केली. त्यावेळी त्या बोलत कामांना गती द्यावी, असे निर्देश त्यांनी

मुख्यालय असून येथील विमानतळावर

एटीआर-७२ किंवा

विमानतळाला पाणीपुरवठा उपलब्ध करण्याचे काम पूर्ण करण्यात आले अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्यांच्या स्थलांतराचे काम पूर्ण झाले आहे. बडनेरा- यवतमाळ वळण रस्त्याचे बांधकामही पूर्ण झाले आहे. विमानतळाच्या संरक्षक भिंतीची उभारणी करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. विमानतळावर नवीन टर्मिनल

धावपट्टीची लांबी १३७२ मीटरवरून १८५० मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

### जाहीर सूचना

इमारत उभारण्यात येत असून, त्याची

निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, माझ्या अशीलांनी याखालील लिखित परिशिष्टात अधिक तपशिलवारपणे नमूद आणि गाव बुणेनामा, जिल्हा पुणे, तालुका मावळ येथे स्थित जिमनीचे ते सर्व भाग व विभाग **श्री. खुरशेद मनेक वझीर** यांच्याकडून खरेदी आणि संपादन करण्याचे मान्य केल<sup>े</sup> आहे आणि त्यांनी याखालील नमूद मिळकतीचे सर्व त्यांचे हक्क, नामाकार व हितसंबंध माझ्या अशिलांना विकण्याचे आणि हस्तांतर करण्याचे मान्य केले आहे त्यानूसार त्यांनी माझ्या अशिलांना हमी दिली आहे की सदर मिळकत ही सर्व भार, दावे आणि मागणीपासून मुक्त आहे.

सर्व व्यक्तींना याखालील लिखित परिशिष्टात अधिक तपशिलवारपणे नमूद मिळकतीच्या संदर्भामध्ये कोणताही दावा, हक्क, मागणी किंवा हितसंबंध जसे की. विक्री. अदलाबदल, गहाण बक्षीस, विश्वस्त, प्रभार, निर्वाह, वारसाहक ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा अन्यकाही कोणत्याही प्रकारचे दावे जर असल्यास त्यांनी सदर लिखित निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय १ आणि २, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट्स, गुरूकुल शाळेसमोर, पंजाब नॅशनल बँक मार्गे. टेळक रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० ०७७ येथे या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा व्यक्तींचे दावे त्यागित आणि/किंवा परित्यागित किंवा सोडन दिल्याचे समजले जातील आणि सदर त्यानंतर ग्राह्य धरले जाणार नाहीत.

यावरील उल्लेखित परिशिष्ट तालुका मावळ, जिल्हा पुणेचा नोंदणीकृत उप जिल्ह्यातील गाव खुणेनामा येथे स्थित व वसलेली रु. १४०.०० पै. मूल्यांकीत, मोजमापीत १४ गुंठे संलग्नीत १४०० चौ.मीटर्स म्हणजेच एच००-१४ अरे, सर्वे क्र. ९१, हिस्सा क्र. १ए धारक मैदान किंवा बीनजमिनीचे ते सर्व भाग व विभाग आणि सीमाबाट उत्तर व त्या दिशेने: सर्वे क्र.९० दक्षिण व त्या दिशेने: सर्वे क्र. ९२

पूर्व व त्या दिशेने: सर्वे क्र. ९१/१ हिस्सा क्र.बी पश्चिम व त्या दिशेने: सर्वे क्र.९२ मुंबई, दिनांक २३ जून, २०२१. सही/

निलेश जोशी

# वकील, उच्च न्यायालय

सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई ४०० ०१३.

ई-मेल : shareholder.grievances@hdfcbank.com

वेबसाइट : www.hdfcbank.com दूर. : ०२२ ३९७६ ०००१/००१२ २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सभासदांना सूचना

वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल व एजीएमची आयोजित सूचना बँकेने दि. २३ जून, २०२१ रोजी ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात सभासद ज्यांचे ईमेल आयडी बँक/ रजिस्टर व टान्सफर एजन्ट / डिपॉझिटरीज यांच्यासह नोंदणीकत आहेत अशांना सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज

२०२०, ०५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ अनुक्रमे सह अनुपालन आहे.

एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान पार पाडण्यासह सुविधा प्रदान

सभासदांचे मतदान हक सदर हेतुकरिता निर्धारित तारखोस अर्थात दि. १० जुलै, २०२१ रोजी

जर सभासद यांनी त्यांचा ई-मेल आयडी व त्यांचा मोबाईल क्रमांक बँक/ डिपॉझिटरीज

पाठवावी वा भेट द्यावी.

डिमॅट धारक डिपी द्वारे प्रक्रिया केलेल्या अनुसार डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) व ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक डिमॅट खात्यामध्ये नोंदणीकरण करावे

एजीएम सूचनेमध्ये समाविष्ट सभासदांद्वारे मतदान करण्याकरिता प्रक्रिया/ मेथडचा तपशील.

बँकेच्या संचालक मंडळाने त्यांची सभा दि. १८ जून, २०२१ रोजी आयोजित केली आहे व दि ३१ मार्च, २०२१ रोजी अखोर संपलेल्या वर्षाकरिता प्रत्येकी रु. १/- च्या दर्शनी मूल्यावर

इक्विटी शेअर्स अनुसार रु. ६.५० प्रति इक्विटी शेअर्सचे लाभांश आहेत.

सदर तारीखा विस्तारित करण्यात येत आहे.

सभासद यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएमच्या ठिकाणी बँकेच्या भागधारक यांच्याद्वारे मंजू लाभांश जर असेल तसेच अरहिवासी तसेच रहिवासी, त्यांचे सभासद यांचे लाभांशांचे प्रदान य संबंधात विहित दर अनुसार सोर्स (टीडीएस) म्हणून कर कपात करणे व वित्तीय कायदा, २०२० च्या तरतूदी अंतर्गत बँकेस कपात करणे आवश्यक आहे. अधिक तपशिलाकरिता सभासद यांनी

परोक्ष ई-मतदान संबंधात कोणत्याही चौंकशीकरिता सभासदांनी कृपया एजीएमची सूचना व एफएक्यू व ई-मतदान मॅन्युअल पाहावे जे डाउनलोड सेक्शन www.evoting.nsdl.com व

अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल यांना ईमेल amitv@nsdl.co.in/ कु. पल्लवी

एचडीएफसी बँक लिमिटेडकरित

संतोष हळदनक वरिष्ठ प्राध्यापक - विधी व कंपनी सचिव

# STEPHANOTIS FINANCE LIMITED

(Formerly known as VORA Constructions Ltd) CIN: L45200MH1985PLC036089

Regd Off: 3, Ground Floor Durga Chambers, Veena Industrial Estate, Off Veera Desai Road, Andheri (West) , Mumbai MH 400053 IN

STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31-03-2021

	FOR THE QUARTER AND TEAR ENDED 31-03-2021							
As p	er Schedule III Division III					(Rs. In Lakhs		
Sr. No	Particulars .	Qu	arter Ended	Twelve Months Ended	Twelve Months Ended			
	CONTINUING OPERATION	31-Mar-21 (Audited)	31-Dec-20 (Unaudited)	31-Mar-21 (Audited)	31-Mar-20 (Audited)			
1	Total Revenue from Operation	18.24	18.95	14.63	74.31	179.97		
2	Profit/(Loss) before Exceptional Items and Tax	(2.15)	(0.44)	(105.68)	(2.07)	16.17		
3	Profit/(Loss) before Tax (after Exceptional Items )	(2.15)	(0.44)	(105.68)	(2.07)	16.17		
4	Profit/(Loss) after Exceptional Items and Tax	(1.69)	(0.34)	(89.73)	(1.61)	12.12		
5	Total Comprehensive Income for the period (after tax)	6.83	0.73	(67.55)	5.84	5.15		
6	Paid -up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	644.94	644.94	644.94	644.94	644.94		
7	Other Equity as per Balance Sheet	1871.32	-	1865.48	1871.32	1865.48		
8	Earning per Equity Share							
	1. Basic	(0.03)	(0.01)	(1.39)	(0.03)	0.19		
	2. Diluted	(0.03)	(0.01)	(1.39)	(0.03)	0.19		

Notes: The above is an extract of the detailed of the Audited Financial Results for the Quarter & Year ended 31st March, 2021, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and Company's website

मर्कल एसएएसटीआरए मुंबई सेंटल

पीएनबी प्रगती टॉवर, १ ला मजला,

वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१.

ईमेल : cs8282@pnb.co.in

सही/- महाव्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी

ॉट सी-९, ब्लॉक - जी, वांद्रे कुर्ला संकुल

By Order of the Board For STEPHANOTIS FINANCE LIMITED SURESHBABU MALGE (DIN: 01481222)

# जाहीर सूचना

सर्व तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, (i) श्री. फिरदोश फिरोज सिंगनपोरीया आणि (ii) सौ. रुबी नोजर शेरियार यांनी हे फ्लॅट क्र. १५, ३रा मजला, ग्रीन पार्क, बांद्रा ग्रीन पार्क को-ऑप. लि. सेंट पॉल रोड, बांद्रा मुंबई-४०० ०५०. (यानंतर सदर मिळकत असा उल्लेख) सदर मिळकतीच्या संदर्भातील मुळ जुने नामाधिकार दस्तावेज हे हरवले/गहाळ झाले आहेत. श्री. पी. एस. बी. अय्यर यांच्याद्वारे वाटपाचे खरेदीदार/दस्तावेज जे वरील सदर मिळकतीच्या मालकी हक संपादित केले आहेत.

सर्व व्यक्तींना याद्वारे कळविण्यात येते की, सदर गहाळ/हरवलेल्या दस्तावेजांच्या आधारावर कोणीही कोणताही व्यवहार करू नये जर कुणीही पूर्वी वरील सदरच्या आधारावर तसा व्यवहार केला असल्यास निम्नस्वाक्षरीकारांना लिखित स्वरूपात खालील नमूद पत्त्यावर यापासून ७ दिवसात स्वरूपात याखालील नम्द पत्त्यावर यापासून ७ दिवसांत कळवावे अन्यथा हरवलेल्या दस्तावेजांच्या आधारावर निर्माण हस्तांतरीत कोणतेही हक सर्व हेत आणि इच्छेनसार त्यागित मानले जातील

> सही/-वकील तेजस किर्ती दोशी

(022-28384466) बी-४०४, बी विंग, जय हनुमान नगर, मार्ग, मुंबई-४०० ०२८

कामगार स्टेडियम समोर, सेनापती बापट ठिकाण:मुंबई दिनांक:२४ जून, २०२१

# **Managing Director** यूनियन बैंक 🕼 Union Bank

अगन्धा Andhra Corporation

रिजनल कार्यालय, मुंबई (साऊथ): युनियन बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ०२३. दूर. क्र.: ०२२-२२६३२८०६

ईमेल: romumbaisouth@unionbankofindia.com

# वाहनांचा मेगा याडे लिलाव

यार्ड लिलावाच्या मार्गे **युनियन बँक ऑफ इंडिया, आरओ मुंबई साऊथ** द्वारा प्रस्तावीत वाहनांचा लिलाव जे आहे जेथे आहे, जे आहे जसे आहे आणि जे काही आहे तेथे आहे आणि कोणत्याही आधाराधिवाय खालील उलेखित वाहनांच्या खोदीकरीता नागरिकांकडून प्रस्ताव मागवीत आहेत.

अनु.	शाखेचे नाव	कर्जदाराचे नाव	वाहनाचे नाव	नोंद. क्र.	नोंदणीचे	राखीव किंमत		
क्र.					वर्ष	(रु. त)		
	गितांजली यार्ड, पनवेल येथे ०८.०७.२०२१ रोजी वाहनांचा मेगा यार्ड लिलाव							
	गीतांजली एन्टरप्रायझेस, जंक्शन ऑफ मुंबई पुणे गोवा रोड, पलस्पा फाटा, कानका गार्डन हॉटेल समोर, पनवेल – ४१०२०६.							
१	भट बाझार	अयांश दूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	डट्सन गो	एमएच०४एचव्हाय१५३८	२०१७	७५,०००/-		
2	भायखळा	अंसारी दूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	होंडा अमेझ	एमएच०१सीजे६७९९	२०१६	१,२५,०००/-		
æ	भायखळा	झरीन दूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	होंडा अमेझ	एमएच०१सीआर१३१९	२०१७	१,३५,०००/-		
8	कॉटन ग्रीन	मंजीरी ट्रॅव्हल्स	ह्युंडाई एक्ससेंट सीआरडीआय	एमएच ४८ एफ २६७१	२०१६	१,२०,०००/-		
ч	माटुंगा पश्चिम	श्री दूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	शेवरोलेट सैल	एमएच०१सीजे६८१७	२०१६	१,००,०००/-		
ξ	व्ही. एन. रोड	जयराज टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	निस्सान माईक्रा एक्टीव	एमएच४३बीजी३१५३	२०१७	८०,०००/-		
			एक्सएल					
b	वडाळा	दिशा ट्रॅव्हल्स	निस्सान माईक्रा	एमएच४८एफ३१९४	२०१७	७५,०००/-		
۷	झवेरी बाझार	मे. संदीप दूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	होंडा अमेझ	एमएच०१सीआर२३९६	२०१७	१,६०,०००/-		
वरील	। वाइनांच्या निरि	थणाकरिता • संपर्क १) श्री ह	शी एस टर मोबा क +	98 9/50003/9/9/9/	श्री अवधेष	ग्यादव मोब क		

मेगा यार्ड लिलावाच्या अटी खालीलप्रमाणे आहेत :-

वाहनांचा मेगा यार्ड लिलाव स. ११.०० वा. वरील उल्लेखित तारिख आणि यार्ड मध्ये घेण्यात येईल. (२) इअर-डिडि/कॅशच्या स्वरुपात राखीव किंमतीच्या किमा-़ % **लिलावाच्या तारखेरोजीस स. ११.०० आधी** यार्डमध्ये जमा करायचे आहे. (३) प्रत्येक वाहनासाठी लिलाव हा संबंधित वाहनांच्या समोर करण्यात येईल जेथे खरेदीदारांनी वाहनाचे प्रत्यक्ष निरिक्षण करायचे आहे आणि योग्य प्रस्ताव (किमान किंमत आणि वरील) द्यायचा आहे. (४) प्रत्येक बोलीदारांच्या वाहनाच्या राखीव किंमतीच्या १०% किमान इअर (जर एकाच बोलीदाराला एकापेक्षा अधिक वाहनांची बोली करायची असल्यास त्यांनी प्रत्येकी त्यांनी प्रत्येक अतिरिक्त बो<mark>लीकरिता १०% इअर चेगवेगळी जमा करावी) (५)</mark> यशस्वी बोलीदाराने पुढील कामकाजाच्या दिवसात अतिरिक्त १५% जमा करणे आवश्यक आहे आणि उर्वरित ७५% रक्कम ७ दिवसात भरणा करायची आहे, अन्यथा भरलेली रक्कम (इअरसह) जम्न करण्यात येईल. **(६)** वाहने एकदा मंजुर झाल्यानंतर बोलीदार कोणत्याही कारणाने मागे घेबू शकत नाही. (७) बँकेने पूर्व सूचनेशिवाय यार्ड लिलाव पुढे ढकलणे किंवा रह करण्याच्या अधिकार राखून ठेवला आहे. (८) प्रयोज्य असलेली जीएसर्ट खरेदीदारांनी भरायची आहे दिनांक : २४.०६.२०२१

ठिकाणः मुंबई

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

### **SYNTHIKO FOILS LIMITED** CIN: L27200MH1984PLC033829 Regd. Office: 84\1 84\2 JAMSAR ROAD JAWHAR PALGHAR- 401603.

			(	Rs. In Lakhs)
Sr. No.	Particulars	Quarter ended 31.03.2021 Audited	Year ended 31.03.2021 Audited	Year to date Figures / Previous Yea ending 31.03.2020 Audited
1	Total Income from Operations	593.78	2642.91	3164.29
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	30.02	50.12	73.37
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	30.02	50.12	60.81
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	22.33	38.22	46.36
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	22.33	38.22	46.36
6	Equity Share Capital	87.00	87.00	87.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	385.26	385.26	347.04
8	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic	*1.28	2.20	2.66
	(b) Diluted	*1.28	2.20	2.66

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financia Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website. For SYNTHIKO FOILS LIMITED

Date: 23.06.2021 Place: Jawhar

BHAVESH DADHIA MANAGING DIRECTOR DIN NO: 00726076

बोरिवली शाखा: गणेश भवन, पै नगर बोरिवली (प), मुंबई - ४०० ०९२

द्. क्र. ०२२-२८९३१६९६, फॅक्स क्र.: ०२२-२८९३९७२३

## कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **सेंट्रल बँक ऑफ इंडिया**चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्

रकमेची परतफेड करण्यास वरील कर्जदार आणि सह-कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस वाला/तिला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (४ ोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **सेंट्रल बँक ऑफ** 

ण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम (१३) च्या पोट कलम (८) च्या तरतुदीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

किन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिञल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट (ॲक्ट), २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता (नियम ३) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २०.०२.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री महादेव आणि श्री. गायकवाड रत्नाकर हारकुजी यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम रु. ३८,४२,४५८.००/-(रुपये अडतीस लाख बेचाळीस हजार चारशे अठ्ठावन्न मात्र) ०९.०२.२०२१ रोजीपासूनचे पुढील व्याज आणि अनुषंगिक प्रभार परतफेड सदर सूचना प्रामीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्ज सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये १८ जून, २०२१ रोजी घेतला आहे. विशेषत: वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी इंडिया (संस्थेचे नाव) यांस रक्षम रु. ३८,४२,४५८.००/- (रुपये अडतीस लाख बेचाळीस हजार चारशे अट्ठावन्न मात्र) आणि त्यावरील व्याज यासाठी भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन

**थमिक तारण:** फ्लॅट क्र. २०२/ए, २ रा मजला, मोजमापित ६२८ चौ.फू. (बिल्ट अप क्षेत्र), ए-२०२, २ र जला, ब्ल्यु गॅलेक्सी-खखख, विंग ए, सी.एस. रोड, आनंद नगर, विद्या मंदिर स्कूल समोर, ऑफ एस. व्ही रोड, दहिसर पूर्व, मुंबई - ४०० ०६८ चे समतुल्य गहाण. सीमाबद्ध: उत्तरेला: अंशत: १३ मीट. मोठा डी.पी. रोड आणि अंशत: जमीन धारक सी.टी.एस. क्र. ११८९, दक्षिणेला: जमीन धारक सी.टी.एस. क्र. ११७१ (भाग) आणि ११८३ (भाग), **पूर्वेला:** अंशत: १३.४ मीट. मोठा डी.पी. रोड आणि जमीन धारक सी.टी.एस. क्र. ११८९, **पश्चिमेला:** जमीन धारक सी.टी.एस. क्र. ११७१ (भाग).

प्राधिकृत अधिकारी दिनांक: १८.०६.२०२१ स्थळ : मुंबई सेंट्रल बँक ऑफ इंडिया

### एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड सीआयएन: एल१७१२०एमएच१९००पीएलसी०००१७६

नोंदणीकृत कार्यालय: ४१४, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०० ०१३. दू. : ६६५५४४३, फॅक्स : २४९३ ९१४३, ई-मेल : investor\_relations@empiremumbai.com, वेबसाईट : www.empiremumbai.com

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी अलिप्त लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा (रु. लाखांत, प्रति समभाग प्राप्ती माहिती सोडून

_	ы.		संपलला ।तमाहा			संपलल वर्ष	
	क्र.		३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	३१.१२.२०२० (अलेखापरिक्षित)		३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	
	१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१४,४४५.४५	१३,६३८.७८	१५,३२७.०८	५१,३५९.२६	५९,३३१.२९
	2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बाबींपुर्वी)	88.03	२०६.०४	८४६.१८	१,२६९.६२	४,६५१.८३
	¥	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	88.07	२०६.०४	८४६.१८	१,२६९. <b>६</b> २	8,023.39
	8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	३८५.१९	१२६.०४	१,५१४.९७	१,३२०.७९	३,४१७.६३
	5	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	४०५.३९	१२३.३८	१,५०४.३०	१,३३३.०१	३,४०६.९६
	ξ	समभाग भांडवल	६००,००	६००.००	€00.00	€00.00	€00.00
	9	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी १०/- चे) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनासाठी)					
		प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) (अवार्षिक) (रु)	६.४२	२.१०	२५.२५	२२.०१	५६.९६

### -\*\* अवार्षिक टिपा :

मुलभूत व सौम्यिकृत ईपीएस

वरील लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्ष जे सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च रेग्युलेशन ३३ नुसार प्रकाशित केले त्यांचे पुनर्विलोकन लेखापरीक्षण समितीने केले आहे आणि २३ जून, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्य बैठकीत संचालक मंडळाने मंजुरी दिली. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण केले आहे. लेखापरीक्षित अलिप्त निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस (इंड एएस) नुसार आहेत कंपनीज (अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रुल्स अंतर्गत अधिसूचित अकाऊंटिंग स्टॅंडर्ड -१०८ ''प्रवर्तनीय विभाग'' ला अनुसरून विभाग निष्कर्ष

2.80\*\*

बनविले आहेत. कंपनीने येणे रकमांचे धारण मूल्य, वस्तुसूची आणि अन्य मत्ता/दायित्वांवर कोव्हीड-१९ शी संबंधित साथीतून उद्भवणाऱ्या शक्य त्य परिणामांचा आढावा घेतला आहे. ह्या महामारीमुळे जागतीक आर्थिक स्थितीत होऊ शकतील अशा भेविष्यातील अनिश्चितत संबंधातील अंदाज बांधतांना कंपनीने ह्या वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेपर्यंत माहितीचे अंतर्गत आणि बाह्य स्त्रोत वापरले आजच्या तारखेस कंपनी ह्या निष्कर्षाप्रत आली आहे की, तिच्या अंदाजांवर कोव्हीड-१९च्या जास्त परिणाम होणार नाही. साथरोगाच्य स्वरूपामुळे, भविष्यातील कालावधीमधील लक्षणीय अनिश्चितता ओळखण्याकरिता कंपनी घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत

कोव्हीड-१९ च्या प्रसाराला थोपवण्यासाठी लावलेल्या टाळेबंदीमुळे चालू तिमाहीसाठीच्या कंपनीच्या प्रचालन आणि वित्तीर निष्कर्षांवर वाईट परिणाम झाला आहे. सरकारकडून जून, २०२१ पासून टाठबंदी शिथिलीकरणाची प्रक्रिया वेग घेत असल्याने महसुलात वाढ होऊन स्थिती सामान्य होऊ लागली आहे. म्हणून तिमाहीसाठीचे निष्कर्ष मागील तिमाहीच्या निष्कर्षांशी तुलनयोग्य नाहीत. कंपनी ह्या वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरी च्या तारखेपर्यंत उपलब्ध असलेल्या अंतर्गत आणि बाह्य माहितीच्या आधारे तिच्या वित्तीय निष्कर्ष/स्थिती वरील महामारीच्या परिणामांचा आढावा घेत आहे आणि तिच्या मालमत्तांचे धारण मूल्य वसुल करण्याची अपेक्षा करते कंपनी तिच्या कार्यक्षमता व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पावले उचलतानांच महामारीच्या आर्थिक परिणामांवर निरंतर लक्ष ठेवून

तिमाहीत, कंपनीच्या संचालकांनी कोव्हीड-१९ ते झालेली कंपनीची रोख स्थिती सुधारण्यासाठी आणि एकूण कर्ज कमी करण्याकि रु. १४०० लाखांसाठी कंपनीला दिलेली विनातारण कर्जे स्वेच्छेने माफ केली. ती तिमाहीसाठी इतर उत्पन्नात दर्शवली आहेत मागील तिमाहीच्या आकडेवारी ह्या संपूर्ण आर्थिक वर्षाच्या संबंधातील लेखापरीक्षित आकडेवारी आणि संबंधित आर्थिक वर्षाच्या

तिसऱ्या तिमाही पर्यंत तारखेपर्यंत वर्षाच्या प्रकाशित आकडेवारी दरम्यानची तौलानिक आकडेवारी आहे एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड च्या वैधानिक लेखापरीक्षकांनी ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षासाठीच्या लेखापरीक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांवर सधारणा न सचवणारे मत व्यक्त केले आहे. चालू कालावधीच्या वर्गीकरणाशी सुसंगत होण्याकरिता आवश्यकतेनुसार मागील कालावधीची आकडेवारी पुनर्गठित/पुनर्रचित केली

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्ग स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सर्चजची वेबसाईट (www.bseindia.com) वर आणि कंपनीच्या वेबसाईट (www.empiremumbai.com) वर सुद्धा

ठिकाण : मुंबई दिनांक : २३.०६.२०२१ एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेडसार्ठ एस. सी. मल्होत्र

मुंबई, २४ जून, २०२१

आणि पैसे एक्याण्ण मात्र) ची थकबाकी रक्कम आहे.

त्याज आणि/किंवा मुद्दलीच्या हप्त्यांचा भरणा ९० दिवसांहन अधिक काळ थकीत आहे. तुमचे कर्ज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) द्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार **०५ मार्च, २०२१** रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् म्हणुन बँकेने वर्गीकृत केले आहे. वरील कस्रुत्वारीच्या पारर्वभूमीवर बँक सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ६० (साठ) दिवसात तारखेपर्यंत व्याज

खर्च आणि प्रभारासह संपुर्ण थकबाकीचे प्रदान करून बैकेसाठी तुमचे संपुर्ण दायित्व निभावण्यासाठी तुम्हाला याद्वीर बोलाविणे करिता आहे, कसूर केल्यास बँक खालील सर्व किंवा कोणत्याही अधिकाराचा वापर करण्यासाठी

ए) तारण मत्तेची रोकड करण्यासाठी भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरणाच्या हक्कास

तारण मत्तेचा कब्जा घेणे. बी) तारण मत्तेची रोकड आणि विक्री किंवा भाडेपट्टा, अभिहस्तांकनाच्या मार्गाने हस्तांतरणाच्या हक्कासा कर्जदारांच्या तारण मत्तेचे व्यवस्थापन ताब्यात घेणे.

सी) तारण मत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणीही व्यक्ती (व्यवस्थापकांची) नियुक्ती करणे. डी) बँकेस भरणा करण्यास अशी व्यक्ती ज्यांनी तारण मत्ता संपादित केली आहे किंवा अशी व्यक्ती जिला तम्ही --, थकबाकी देणे आहे किंवा अशी व्यक्ती जिच्याकडून थकबाकी येणे आहे त्यासंबंधी बँकेस लेखी स्वरुपात सूचि

गुम्हाला याद्वारे बँकेच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय कोणत्याही बाबतीत तारण मत्तेचे अन्यसंक्रमण (हस्तांतर करण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे. त्याचे कोणतेही उल्लेखन केल्यास एक वर्षाचा कारावास किंवा दंड किंव

कृपया नोंद घ्यावी की, सदर अंतिम सूचना आहे. हे सांगणे आवश्यक नाही की बँकेला तुमची सर्वस्वी जोखीम, -जबाबदारी आणि खर्चावर तुम्ही प्रेषितीच्या विरोधात वरील उल्लेखित कोणत्याही किंवा सर्वे अधिकार वाप

द्रॉर्दश बँक एजी करिता दिनांक: २४/०६/२०२१

प्राधिकृत अधिकारी (सुजीत पात्रा)

### HDFC BANK We understand your world

एचडीएफसी बँक लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: एचडीएफसी बँक हाउस,

(कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन क्रमांक : एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८०६१८)

नुचना याद्वारे देण्यात येते की, एचडीएफसी बँक लिमिटेड (बँक) ची २७ वी वार्षिक सर्वसधारण सभा (एजीएम) शनिवार, दि. १७ जुलै, २०२१ रोजी दु. २.३० वा. इंडियन स्टॅंडर्ड टाईम (आयएसटी) वा. एजीएमच्या सूचनेमध्ये व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता विहडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित केली

बोर्ड ऑफ इंडिया (यापुढे लागू सर्क्युलर्स म्हणून एकत्रितरित्या संदर्भित) यांच्याद्वारे जारी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/ सीएमडी १/सीआयआर/पी /२०२०/७९ व सेबी/एचओ/ सीएफडी/ सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२१/११ दि. १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ अनुक्रमे व मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्याद्वारे जारी सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ दि. ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल,

एजीएमची सूचना व इंटीग्रेटेड वार्षिक अहवाल जो वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा आहे तो बँकेची वेबसाइट https://www.hdfcbank.com/personal/about-us/investor-rela tions/annual-reports व तसेच स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.con व सर्व्हिस प्रदाते यांची वेबसाइट जी बँकेद्वारे नियुक्त आहे अर्थात नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. कंपनीज (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सहवाचन कंपनी कायदा २०१३ च्या अनुच्छेद १०८ अनुपालन वेळोवेळी सुधारित व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत सभासदांनी एनएसडीएल द्वारे प्रदानित परोक्ष ई-मतदान प्लॅटफॉर्म अर्थात ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली चा वापर करून

परोक्ष ई-मतदान कालावधीची सुरुवात दि. १४ जुलै, २०२१ रोजी स. ९.०० भाप्रवे होत असून दि. १६ जुलै, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. भाप्रवे बंद होत आहेत. सदर कालावधीच्या दरम्यान सभासद त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली ईव्हन-११६१८० सिलेक्ट करावे. परोक्ष ई-मतदान मोड्यल एनएसडीएल मार्फत नंतर अकार्यरत करण्यत येईल.

मतदानाकरिता सुविधा ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत एजीएमच्या ठिकाणी प्रदान केली आहे. जे सभासद, एजीएमच्या ठिकाणी व्हीसी / ओएव्हीएम सुविधे मार्फत उपस्थित होते व ज्यांनी त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदान मार्फत सर्व ठरावांवर आधीच मतदान पार पाडले आहे व एजीएमच्य दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदान करण्यास सक्षम असतील. सभासद ज्यांनी एजीएमच्या ठिकाणी परोक्ष ई-मतदानादारे त्यांचे मतदान आधीच पार पाडले आहे ते जीएमच्या ठिकाणी त्यांचे मतदान बदल करू शकतात वा व्हीसी / ओएव्हीएम सविधा मार्प एजीएमच्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात

बँकेच्या प्रदानित इक्विटी भाग भांडवलामध्ये आयोजित इक्विटी शेअर्सचे प्रदान करावे.

एखाद्या व्यक्ती ज्यांचे नाव सभासदांच्या रजिस्ट्रर मध्ये उपलब्ध आहे व डिपॉझटीरज द्वारे मेन्टेन्ड लाभार्थी मालक यांचे रजिस्ट्ररमध्ये रजिस्ट्रर आहे त्यांना निर्धारित तारीखा अनुसार एजीएमच्य ठिकाणी मतदान तसेच परोक्ष ई-मतदान सुविधा प्राप्त करावी व जर परोक्ष ई-मतदान सभासद यांच्याद्वारे आधीच प्राप्त केलेली नसेल.

सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत व ज्यांनी त्यांचा ईमेल आयडी नोंदणीकृत केलेला नाही आहे व एखाद्या व्यक्ती ज्यांनी बँकेचे शेअर्स ताब्यात घेतले आहेत व सभासद आहे त्यांना निर्धारित तारीखा दि. १० जुलै, २०२१ रोजी अनुसार सूचनेची पाठवणी पूर्ण केली आहे व त्यांनी कृपया एजीएमची सूचना पाहावी व परोक्ष ई-मतदान मार्फत मतदान करण्याकरिता युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

यांच्यासह नोंदणीकरण केलेले नसल्यास त्यांनी कृपया खालीलप्रमाणे नोंदणीकरण करावे :

ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक नोंदणीकरण करून भागधारक यांचे नाव, फोलिओ क्रमांक, शेअर प्रमाणपत्र (पुढील व मागील) ची स्कॅन्ड प्रत, सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत, परमनन्ट अकाउंट नंबर (पॅन) प्रदान करून बँकेच्या आरटीए यांना डाटामॅटिक्स बिझीनेस सल्युशन्स लिमिटेड (डीबीएसएल) मार्फत https://hbemailregistration.datamaticsbpm.com वर ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक ईलेक्ट्रॉनिकली अपडेट करण्याकरिता विनंती

दि. ३० जून, २०२१ रोजी एजीएम च्या ठिकाणी बँकेच्या भागधारक यांच्याद्वारे मंजूर इक्विटी शेअर्सवरील लाभांश ज्यांना स्विकृत झाले आहेत अशा सभासदांच्या पात्रतेकरिता अहवालीत तारीखा. लाभांश अशा भागधारक यांना प्रदान करावे ज्यांचे नाव बँकेच्या रजिस्ट्ररमध्ये उपलब्ध आहे व सभासद/ लाभार्थी अहवाल ज्यांना नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड यांच्याकडून स्विकृत झाली आहे त्यांचे नाव एजीएमच्या ठिकाणी प्रदान करावे. जर एजीएमच्या ठिकाणी मंजूर दि. २ ऑगस्ट, २०२१ नंतर प्रत्यक्ष लाभांश हमीच्या पाठवणीकरिता ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात लाभांशाचे प्रदान करण्याकरिता

कृपया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित संबंधित सूचनेमध्ये प्रदानित माहिती पाहावी.

उपलबध आहे व टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३० वर संपर्क साधावा वा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. मतदानाकरिता सुविधेसह कोणत्याही चौंकशीकरिता ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात तुम्ही कृपया श्री

म्हात्रे, व्यवस्थापक, एनएसडीएल, ४ था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३ येथे ई-मेल evoting@nsdl.co.in/ pallavid@nsdl.co.in वर संपर्क साधावा. तुम्ही इमेल santosh.haldankar@hdfcbank.com/kashish.puri@hdfcbank.com वर सुद्धा